

BRADY & MORRIS ENGINEERING COMPANY LTD.

CIN NO. - L29150MH1946PLC004729

Regd. Office: "Brady House", 12-14, Veer Nariman Road, Fort, Mumbai - 400 001. (India) Tel.: (022) 22048361-65 • Fax: (022) - 22041855

E-mail: bradys@mtnl.net.in • Website: www.bradys.in

August 30, 2023

To,
BSE Limited,
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Ref: Script Code - 505690

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the Notice published in newspaper of The Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi) for E-voting information and Book Closure. The same has been made available on the Company's Website www. bradymorris.in.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours Faithfully,

For BRADY & MORRIS ENGINEERING CO. LTD.

KHUSHMEETA BAFNA

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl: A/a.



WORKS: Factory: Plot No. 326/B, Opp. Govt. Bore Well, Sarsa-Kanera Road, Sarsa Patia,

Village: Kanera, Tal: Matar, Dist: Kheda-387540, • Phone: 9727748933 & 02694 - 304200

AN ISO 9001: 2008 CERTIFIED COMPANY

16 THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | WEDNESDAY | AUGUST 30, 2023

E EURO PANEL PRODUCTS LIMITED

CIN NO. - L28931MH2013PLC251176

Regd. Office: 702, 7th Floor, Aravalli Business Centre, Ramdas Sutrale Road, Borivali (West), Mumbai-92. Phone: 022-29686500 Website: www.eurobondacp.com Email:cs@eurobondacp.com

INFORMATION REGARDING TENTH ANNUAL GENERAL MEETING

Members may please note that the 10th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") on Monday, September 25, 2023 at 04.00 P.M (IST) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Rules made thereunder and read with applicable circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with applicable circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 and January 5, 2023 to transact the business that will be set out in the Notice of the AGM, the AGM of the Company will be held through VC/OAVM Facility, without physical presence of the Members of the Company at a common venue.

n compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the 10th AGM and Annual Report for the financial year (FY) 2022-23 will be sent to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participant (DPs). The same will also be available on the website of the Company at https://www.eurobondacp.com/investor-relation, Stock Exchange i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com. The copies of the Notice of the 10th AGM along with Annual Report for the FY 2022-23 shall be sent to those Members who request for the same.

Manner of casting vote(s) through e-voting:

Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting remotely ("remote e-voting") by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.

Manner of registering / updating email addresses:

In case the Members has not registered their email address with the Company/Depositories, the following instructions are to be

 Members holding share(s) in dematerialized mode - are requested to register/update the same with their Depositor Participant(s) as per the process followed and advised by the Depository Participants(s).

By the Order of the Board of Directors of

Euro Panel Products Limited

Heeral Socha

Date: August 29, 2023

Company Secretary & Compliance Office Mem. No: A68556



Saraswat Co-operative Bank Ltd.

Recovery Dept.: 74-C, Samadhan Building, 2nd floor, Senapati Bapat Marg (Tulsi Pipe Road), Dadar (W), Mumbai-400 028. Phone No.: +91 22 2422 1202 / 04 / 06

E-AUCTION SALE NOTICE

(Auction Sale / bidding would be conducted only through website https://sarfaesi.auctiontiger.net) e-auction sale notice for sale of immovable asset under THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST (SARFAESI) ACT, 2002, read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower, guarantors and mortgagors tha the below described immovable property is mortgaged / charged to the Saraswat Co-operative Bank Ltd. As a secured creditor, the physical possession of the immovable property has been taken by the Authorised Officer of the Saraswat Co-operative Bank Ltd. The secured asset will be sold on "As is where is basis, as is what is basis

The F-auction of the charged properties (under SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST (SARFAESI) ACT, 2002) for realization of Bank's due:

Will	neid as per the terms and conditions	per the terms and conditions mentioned in the table given below:			
	Name of Borrower, Co-Borrower, Guarantor / Mortgager	A. Date of Notice B. Possession Type / Date C. Demand Amount	Description of Assets	I. Reserve Price II. EMD III. Bid Increment Amount	
				Date / Time of Inspection	
				Last date / time for EMD & KYC submission	
				Date / Time of E-Auction	
1	Borrower / Mortgagor : 1. Mr. Mininath Bharat Palve <u>Guarantor:</u> Mrs. Palve Pooja Mininath	(Rs. Twenty One Lakh Twenty One Thousand Nine Hundred Seventy	Flat No. 202 on 2 nd Floor admeasuring about 18.190 Sq. Mtrs. (Carpet Area) in the Building known as "Metro - View" situated at Sector 20, Taloja, Navi Mumbai, Raigad-410 206, on land bearing Plot No. 50 at Village: Taloja, Taluka: Panvel, Dist.: Raigad	₹ 1.75 Lakh**	
				16.09.2023 11.00 a. m. to 1.00 p. m.	
2	Prinicipal Borrower: M/s. Indrayadav Multiprinters Pvt. Ltd.	₹ 3,58,36,928 /- (Rs. Three	Industrial Unit No. 6, Hind Services Industries Premises CHS., Ground Floor, Near Park way Hotel, Off Veer Savarkar Marg, Dadar (west), Mumbai	₹ 15.70 Lakh**	
	<u>Directors / Guarantors:</u> 1. Mr. Abhijit Suhas Yadav	Thirty Six Thousand Nine		As per prior appointment.	
	2. Late. Mr. Ajinkya Suhas Yadav (Since deceased through legal heirs)	Hundred Twenty Eight Only) as on 30.11.2020	- 400 028. (Admeasuring :	14.09.2023 Upto 5.00 p. m.	
	(Since deceased infogring an iners) i. Ms. Ananya Ajinkya Yadav. (Wife of late Shri. Ajinkya Suhas Yadav) ii. Mast. Arjun Ajinkya Yadav (Son of late Shri. Ajinkya Suhas Yadav) Director / Guarantor / Mortgagors: Mrs. Sujata Suhas Yadav Guarantor: 1. Mrs. Arpita Abhijit Yadav 2. Ms. Ananya Ajinkya Yadav	with further interest thereon.*		16.09.2023 11.00 a. m. to 1.00 p. m.	
3	Borrower: M/s. Naresh Sales Corporation	Crore Twenty Six Lakh Sixty Four Thousand Three Hundred Ninety Eight Only) as on	Equitable mortgage of Residential Flat No. 208, on 2 nd floor (Area admeasuring about 261 sq. ft. Carpet) "B-Wing" in the building known as " Matoshree Indubai Complex ", Situated at Survey No. 73/1/3, Mouje Ambepur, Tal. Alibaug, Dist. Raigad-402 201.	₹ 0.50 Lakh	
	Proprietor / Mortgagor: Mr. Adavade Naresh Anant			As per prior appointment.	
	Guarantor: Mrs. Adavade Laxmi Anant				
				16.09.2023 11.00 a. m. to 1.00 p. m.	
4	Borrower: Mr. Patil Ashish Balaram Guarantors: Mr. Patil Balaram Krushna Guarantor / Mortgagor: Mrs. Patil Jayshri Balaram	(Rs.Forty Lakh Thirty Nine Thousand One Hundred Thirty Nine Only) as on	Equitable Mortgage of Shop No. 2 [Admeasuring Built Up Area : 400 sq. ft.], Ground Floor, "B" Wing, Matruchhaya Complex, CTS No. 1191, 1191/1, Near Maruti Mandir, Wani Aali, Old Panvel, Panvel, Dist. Raigad-410 206	₹ 4.35 Lakh** ₹ 0.50 Lakh	
				As per prior appointment.	
				15.09.2023 Upto 5.00 p. m.	
				18.09.2023 11.00 a. m. to 1.00 p. m.	
5	Principal Borrower / Mortgagor: Mrs. Jain Charu Jainendrakumar Co-borrower / Mortgagors: Mr. Shah Sanjay Bankeylal	Thirty Three Lakh Ninety Three Thousand Three Hundred Twenty Two and	Equitable mortgage of Flat No. 202, on 2nd floor (Area admeasuring about 25.05 sq. Mtrs. Carpet) in the building known as "Aditya Shree Sadguru Co-operative Housing	₹ 2.80 Lakh**	
				As per prior appointment of Authorised Officer	
			Society", Plot No. 7, Sector -6, Village : Karanjade, Tal. : Panvel, Dist. Raigad-410 206.	15.09.2023 Upto 5.00 p. m. 18.09.2023 11.00 a. m. to 1.00 p. m.	
6	Borrower & Mortgagor : Mr. Shah Sanjay Bankeylal	Twenty Eight Lakh Ninety Four Thousand & Eighteen Only) as on	Equitable mortgage of Flat No. 203, on 2nd floor (Area admeasuring about 25.31 Sq. Mtrs. Carpet) in the building known as "Aditya Shree Sadguru Co-operative Housing Society, Plot No. 7, Sector -6, Village: Karanjade,	₹ 27.90 Lakh ₹ 2.80 Lakh**	
				As per prior appointment of Authorised Officer	
				15.09.2023 Upto 5.00 p. m.	
	i e		la ra - ra ra	110.00.0000	

With further interest as applicable, incidental expenses, costs, charge etc. incurred till the date of payment and / or realization *The successful bidder shall have to deposit 25% of the final bid amount not later than next working day.

The online auction will take place on the website of the Bank's empanelled service provider M/s. e-Procurement Technologies Limited (Auction Tiger). Bid form, Terms & Conditions of the said Sale / Auction, and procedure o submission of Bid / Offer, are available from their website at https://sarfaesi.auctiontiger.net.

Tal. Panvel, Dist. Raigad-410 206. 18.09.2023

11.00 a. m. to 1.00 p. m.

Intending bidder / purchaser has to transfer the EMD amount through NEFT / RTGS / DD / PAY ORDER. Name of the A/C.: SARASWAT BANK - RECOVERY, IFSC Code: SRCB0000097, Bank Name & Address : SARASWAT CO-OP. BANK LTD., RECOVERY DEPT., 74-C, SAMADHAN BUILDING, 2ND FLOOR, SENAPATI BAPAT MARG (TULSI PIPE ROAD), DADAR (W), MUMBAI 400 028. Beneficiary Account No.: 0097421420000001 The registration verification of KYC documents and transfer of EMD must be completed well in advance before auction. Kindly, note n case prospective bidder(s) are unable to submit their bid, then they may contact the aforesaid service provide Contact details -: +91 9722778828 (Office) 079-6813 6851.

There is no encumbrances known to the Authorised officer. However, the intending bidder should make their ow enquiry and due diligence regarding the encumbrance upon the property.

The payment of all statutory / non-statutory dues, taxes, rates, assessment, charges, fees etc., owing to any authority

or to anybody shall be the sole responsibility of the successful bidder only. The authorised officer can cancel the said auction at any point of time, without assigning the reason for the same

STATUTORY 15 DAYS NOTICE TO THE BORROWER / MORTGAGOR / GUARANTORS UNDER THE SARFAESI ACT & RULES 2002, RULE 8 (6)

The notice is also a mandatory notice of 15 (Fifteen) days to the Borrower / Mortgagor / Guarantors / of the above loan account. Under Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, Informing them about holding auction / sale on the above referred date and time with the advice to redeem the Secured Asset if so desired by them, by paying the outstanding dues as mentioned hereinabove along with further interest, cost 8 expenses, as per the rules / conditions prescribed under the SARFAESI Act, 2002 and its various amendments. In case of default in payment, the Secured Assets shall at the discretion of the Authorised Officer / Secured Creditor be sold through any of the modes as prescribed under Rule 8 (5) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Date: 30.08.2023

Place: Mumbai

AUTHORISED OFFICER Saraswat Co-op. Bank Ltd.



Regd. Off: Jain Plastic Park, N.H. 06, Bambhori, Jalgaon- 425001 - CIN-L29120MH1986PLCO42028

NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING

1. ANNUAL GENERAL MEETING: Notice is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the Company shall be held on Friday, 8th September, 2023, at 10.00 A.M interalia physically and/or through Video conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) facility in compliance with the applicable provision of the Companies Act, 2013 framed thereunder, the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 and rules, reac with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020, 28th September 2020, 31st December 2020, 13th January 2021 14th December, 2021, 05th May, 2022 and 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular), at the Registered Office to transact the business stated in the Notice of the 36th AGM. Members will be able to attend the AGM Physically or VC / OAVM or view the live webcast at (http://www.jains.com/live/). Members participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM, the Standalone and Consolidated financial statements for the Financial Year 2022-23, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, are already sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The instructions for joining the 36th AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the 36th AGM are provided in the notice of the 36th AGM. The aforesaid documents will also be available on the Company's website at www.jains.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia. com and www.nseindia.com, respectively and on the website of Company's Registrar and Transfer Agent, LinkInTime at www.linkintime.co.in (unit JISL).

- 2. Book Closure: Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Friday, 1st September, 2023, to Friday, 8th September, 2023, (both day inclusive) for the purpose of 36th AGM.
- 3. E-Voting: Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management & Administration) Amendment Rules 2015 Secretarial Standard 2 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is offering remote E-voting facility to its members in respect of businesses to be transacted at the 36th AGM.
- (a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the 36th AGM through electronic voting system ("e-voting").
- (b) The manner of voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.jains.com and on the website of National Securities Depository Ltd. (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Details of E-voting schedule are as under:

1) The Cut-off date: 1st September, 2023 (for demat)

- 2) Date & Time of Commencement of E-voting: Monday, 4th September, 2023, at 10.00 AM (IST). 3) Date & Time of end of E-voting: Thursday, 7th September, 2023, at 6.00 PM (IST).
- 4) E-voting shall not be allowed beyond the date & time mentioned above.
- 5) If necessary, e-voting/poll shall be held at 36th AGM venue for those members who could not e-vote during remote e-voting period, i.e., from 04th September, 2023 to 07th Septemeber, 2023.

Please note that a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.

> For Jain Irrigation Systems Ltd. Sd/-

> > **Company Secretary**

A. V. Ghodgaonkar

Place: Jalgaon Date: 17th August, 2023

Public Notice For E-Auction Cum Sale (Appendix - IV A) (Rule 8(6))

Sale of Immovable property mortgaged to IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) Corporate Office at Plot No. 98, Udyog Vihar, Phase-IV, Gurgaon-122015 (Haryana) and Branch Office at "IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plo No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane-406064" (Shop No.201, The Edge, 2nd floor Behind Prakash Talkies, near ICICI Bank Palgha (W) - 401404/ BM6238>306-310, 3rd Floor, Parikh Commercial Centre, Premium Park, Bolinji Agashi Road, Above OTW Hotel, Virar (West) 401303.under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002(hereinafter "Act"). Whereas the Auhorized Officer ("AC") of IIFL-HFL had taken the possession of the following property/les pursuant to the notice issued US 13(2) of the Act in the

Co-Borrowire(s) Date and Amount	following loan accounts/prospect nos. with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS & AS IS WHAT IS BASIS" for realization of IIFL-HFL's dues, The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website: www.bankeauctions.com							
1. Mr. Umesh Janardhan Koli Lift (Ropes) Lif		Demand Notice Date and Amount			Date of Physical Possession			
Azir Shahe, Eara Enterprises Mrs. Sambalegum M			bearing Flat 01, Ground Floor, admea- suring 40.93 sq.mtrs. Carpet area, Building E-01 Chhaya Niwas, Taps Colony Mseb Ground SalgaonBoisar W, Maharashtra, India, 401504 (Carpet area Admeasuring: 367 Sq.ft, Super		17-Aug-2023			
1. Mr. Umesh Janardhan Koli 2. Mrs. Valabard Williams (R. 19.40) (R. 19.40) (Prospect No. II. 10.038514) (Prospect No. 19.40) (Prospect No.	Aziz Shah 2. Raza Enterprises 3. Mrs. Salmabegum Mohd Hanif Shah (Prospect No.	Eighty Nine Thousand Two Hundred Seventy Eight Only) Bid Increase Amount Rs.25,000/- (Rupees Twenty			Date 02-Aug-2023 Rs.21,07,770/- (RupeesTwenty One Lakh SevenThousand Seven	Earnest Money Deposit (EMD): Rs.1,23,400/- (Rupees One Lakh Twenty Three Thousand Four		
New Sylabor Doubles Labf Trebus and Ores were Hundred Propager to No. IL 1003814) 1. Mr. Sanjay Baburao Gailkar R. 2. Southers S. 1. South Hundred Epity Nine Company (1997) 1. Mr. Sanjay Salkar (Propager to No. 966613) 1. Mr. Turpati Venkanan Dhonakandi Z. Mr. Anjali Turpati Venkanan Dhonakandi Z. Mr. Salkandi Venkanan Dhonakandi Yeri Dusand Only) 1. Mr. Turpati Venkanan Dhonakandi Z. Mr. Salkandi Venkanan Dhonakandi Yeri Dusand Only) 1. Mr. Turpati Venkanan Dhonakandi Z. Mr. Salkandi Venkanan Dhonakandi Yeri Dusand Only) 1. Mr. Mohammad Mikale Z. Salkandi Venkanan Dhonakandi Venkanan Dhonakandi Yeri Dusand Only) 1. Mr. Turbati Venkanan Dhonakandi Yeri Dusand Only	1. Mr. Umesh	19-Dec-2022 &				Rs.16,80,000/- (Rupees		
Five Thousand Only) 1. Mr. Sanjaya Baburaso Gakra 2. Soham Enterprises 3. Mrs. Valshall Sanjay Gaikar (Prospect No 986613) 1. Mr. Tinpati Venkanna Dhonakandi 2. Mrs. Anjali Tirupati Donakanti (Prospect No 934313) 1. Mr. Mohamad 3. 12.4Ap-2223 Ali Mr. Ali Mr. Sandana Clinic (Prospect No 934313) 1. Mr. Mohamad 3. Jadina Clinic (Prospect No 934313) 1. Mr. Mohamad 3. Patriana Clinic (Prospect No 934313) 1. Mr. Mohamad 3. Patriana Clinic (Prospect No 934313) 1. Mr. Mohamad 3. Patriana Clinic (Prospect No 934313) 1. Mr. Mohamad 3. Patriana Clinic (Prospect No 934313) 1. Mr. Mohamad 3. Patriana Clinic (Prospect No 934313) 1. Mr. Mohamad 3. Patriana Clinic (Prospect No 934313) 1. Mr. Mohamad 3. Patriana Clinic (Prospect No 934313) 1. Mr. Mohamad 3. Patriana Clinic (Prospect No 934313) 1. Mr. Mohamad 3. Patriana Clinic (Prospect No 934313) 2. Se-Se-2022 Ali dala patriana paracel of the property Seventene Lakh Seven Thousand Only Mahamadh 3. Patriana Clinic (Prospect No 934313) 2. Mrs. Patriana 1. Mr. Sopolio (Rupees Service) Mahamamad 3. Patriana Clinic (Prospect No 934313) 3.	2. Mrs. Vaibhavi Umesh Koli (Prospect No.	Nineteen Lakh Twenty Thousand Seven Hundred Twenty Eight Only) Bid Increase Amount	Trishul G Admeasurir area admea West, B	Golden Vill, Carpet Area uring 290 Sq. Ft., Super Built-up measuring 500 Sq. Ft., Badlapur Badlapur West, Thane,	Total Outstanding As On Date: 02-Aug-2023 Rs.19,63,388/- (Rupees Nineteen Lakh Sixty Three	Thousand Only) Earnest Money Deposit (EMD): Rs.1,68,000/- (Rupees One Lakh Sixty		
Eight Hundrod Eighty Nirol 3. Mirs, Naishall 3. Sanjay Galkar (Prospect No. 1986) (Rages Fifty Thousand Chip) 1. Mir. Tirupati Venkanna Dhonakandi Cyrospect No. 24. Mrs. Apital Donakandi (Prospect No. 334313) 1. Mr. Mohammad Mikale 2. Mrs. Fathankh, 2. Mrs. Pathankh, 2. Mrs. Pat	1. Mr. Sanjay	Five Thousand Only) 24-May-2023 & Rs.55,02,889/- (Rupees Fifty	All that par bearing Ho	rt and parcel of the property buse No.802, Shree Ganesh ituated at Sy. No. 132/3/2, admeasuring 5113 sq.ft., Built admeasuring 4262 sq.ft., da Highway, Chirner, Uran, rushnapada, Chirner, Near Patpedi, Raigad, 410206,	Eighty Eight Only) Symbolic Possession	Rs.92,73,000/- (Rupees Ninety Two Lakh Seventy		
Venkamab Nemakandi 2. Mrs. Anjali Tirupati Donakandi (Prospect No 934313) 1. Mr. Mohammad 28-Sep-2022 Altiq Abdulquadir Shalkh, 2. Mrs. Fatama Abdulquadir Shalkh, 2. Mrs. Fatama Abdulquadir Shalkh, 2. Mrs. Fatama Pathak 2. John 21-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-	Enterprises 3. Mrs. Vaishali Sanjay Gaikar (Prospect No	Eight Hundred Eighty Nine Only) Bid Increase Amount Rs. 50,000/- (Rupees Fifty	Land area a up area Krushnapad Raigad, Ki Shivdhan		Total Outstanding As On Date: 02-Aug-2023 Rs.57,07,743/- (Rupees Fifty Seven Lakh Seven Thousand Seven Hundred Forty Three	Earnest Money Deposit (EMD): Rs.9,27,300/- d (Rupees Nine Lakh Twent Seven ThousandThree		
Dinonakandi Dinonakandi Dinonakandi Chris, Anjali Tirupati Donakanti (Prospet No 934313) 1. Mr. Mohammad Alti, Prospet No 934313) 1. Mr. Mohammad Alti, Prospet No 1. Mr. Abhishaikh Ramesh Savanti Prospet No II. 10239502) 1. Mr. Ahbishaikh Ramesh Savanti Prospet No II. 10239502) 1. Mr. Abhishaikh Ramesh Savanti Prospet No II. 10239502) 1. Mr. Abhishaikh Ramesh Savanti Prospet No II. 10239502) 1. Mr. Santana Pathak Chris, Prospet No II. 10239502) 1. Mr. Santana Pathak Chris, Prospet No II. 10239502) 1. Mr. Abhishaikh Ramesh Savanti Prospet No II. 10239502) 1. Mr. Santana Pathak Chris, Prospet No 1. Mr. Abhishaikh Ramesh Savanti Rask Savanti					_ ,			
1. Mr. Mohammad Atti Abdulquadir Shalkh, 3. Fatama Abdulquadir Shalkh, 3. Fatama Abdulquadir Shalkh, 3. Fatama Clinic (Prospect No. 755310) 1. Mr. Tushar Vijayanand Nikiale 2. Mrs. Priyanka Sambhaji Dipke (Prospect No. IL 10239502) 1. Mr. Apathak 2. Mrs. Priyanka Sambhaji Dipke (Prospect No. 1 Li 1026514) 1. Mr. Abhishaikh Ramesh Savant 2. Mrs. Rupali Rameahanda More (Prospect No. 702552) 1. Mr. Ajit Chandra Racebaruah (Prospect No. 702552) 1. Mr. Ajit Chandra Racebaruah (Prospect No. 702552) Date of Inspection of Property No. IL 10206514) Date of Inspection of property (Rupees Server) United Poly Digit (Prospect No. IL 10208514) Polysical Possession 17-Ade property Only) Hundred Coliy) Hundred Coliy) Hundred Coliy (Rupees Twelve Lakh) Tariy Six Adamosauring 368 Sq.ft. Carpet Area, Byling, Bid Increase Amount Rose Ad Measuring 1026 Sq.ft. And Date 102-Aug-2023 Rose, Sq.ft. Sq.ft. Sq.ft. And Date 102-Aug-2023 Rose, Sq.ft. Sq.ft. Sq.ft. And Date 102-Aug-2023 Rose, Sq.ft. Sq.f	Dhonakandi 2. Mrs. Anjali Tirupati Donakanti	Seventeen Lakh Thirty Nine Thousand Two Hundred Forty Eight Only) Bid Increase Amount	ft., Super B No. 3, Bldo Garden,	Built-Up Area 520 sq. ft., Floor dg 1 Type C2 Wing A,Parvati Village Betegaon, Off	Total Outstanding As On Date: 02-Aug-2023 Rs.18,06,548/- (Rupees	Thirty One Thousand On Earnest Money Depos (EMD): Rs.1,33,100/-		
Akid Abdulquadir Shalkh, 2. Mrs. Fatama Abdulquadir Shalkh, 2. Mrs. Fatama Abdulquadir Shalkh, 3. Fatima Clinic (Prospect No. 1.1.10239502) 1. Mr. Tushar Vijayanand Nikale 2. Mrs. Priyanka Sambaid Diplace Ramount Rs. 40,000/- (Rupees Forty Thousand Only) 1. Mr. Abhishalkh Ramesh Savant L. Mr. Abhishalkh Ramesh Savant P. Mrs. Santana Ramband Conly) 1. Mr. Abhishalkh Ramesh Savant 1. Mrs. Santana Pathala 2. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 2. Mrs. Priyanet No. 1. Mrs. Santana Pathala 2. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 3. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 2. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 3. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 3. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 3. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 3. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 3. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 3. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 3. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 3. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 3. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 3. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 3. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 3. Mrs. Ali Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 3. Mrs. Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 11.1043934) 4. Mrs. Chandra	934313)		Palghar, Ma	aharashtra-401501.	Only)			
2. Mrs. Fatama Abdulquadiff Shalidh, Thousand Twenty Only) 3. Fatima Clinic (Prospect No. 1L10148934) 1. Mr. Tushar Vijayanand Nikale 2. Mrs. Priyanka Sambhaji Dipke (Prospect No IL10148934) 1. Mr. Abhishaikh Ramesh Savant 2. Mrs. Rupali Ramchandra More (Prospect No. 170252) 1. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 1. Mrs. Santana Pathak 2. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 1. Mrs. Santana Pathak 2. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 1. Mrs. Santana Pathak 2. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 1. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 1. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 1. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 1. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 1. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 1. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 2. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934) 3. Mrs. Ajit Chandra Kanta	Atiq Abdulquadir	Rs.13,96,020/- (Rupees	bearing Flat No.301, 3rd Floor, Area	17-Aug-2023				
1. Mr. Tushar Vijayanand Nikale Vijayanand Nikale Vijayanand Nikale Sambhaji Dipke (Prospect No. Prospect No. 702552) 1. Mr. Abhishaikh Ramesh Savant 2. Mrs. Rupali Ramchandra More (Prospect No. 702552) 1. Mrs. Santana Pathak 2. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934 and IL10206514) 1. Mr. Abjit Chandra Kanta Bezbaruah 2. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934 and IL10206514) Date of Inspection of property Thousand Only) All that part and parcel of the property bearing Property and Measuring 1028 Sq.ft., page Age Admeasuring 708 Sq. st., and Measuring 1028 Sq.ft., page Age Admeasuring 7028 Sq.ft., page Sq. st., wing Age Admeasuring 42 Sq. st., st., st., st., st., st., st., st.	2. Mrs. Fatama Abdulquadir Shaikh, 3. Fatima Clinic (Prospect No.	Thousand Twenty Only) Bid Increase Amount Rs. 25,000/- (Rupees	Wing, Bld Boisar E Maharashti	g-1, Sector 5, Dreamcity, ast, Palghar, 401501, a, India (Built up area	Date: 02-Aug-2023 Rs.17,30,404/- (Rupees Seventeen Lakh ThirtyThousand Four	(Rupees One Lakh Twent		
2. Mrs. Apida Marashtra, India, 421605. 1. Mr. Abhishaikh Ramesh Savant 2. Mrs. Rupali Ramchandra More (Prospect No. 702552) 1. Mrs. Santana Pathak 2. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL1026514) 1. Mrs. Santana Pathak 2. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (L1026514) 1. Mrs. Abhishaikh Ramesh Savant 2. Mrs. Agit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 1L10148934 and IL10206514) 2. Mrs. Alit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 2. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 2. Mrs. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 2. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 2. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 2. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 2. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10148934) 3. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10146934) 4. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10146934) 4. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10146934) 4. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10146934) 4. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. IL10206514) 4. Mr. Ajit	1. Mr. Tushar	21-Jan-2023 Rs.45,36,725/- (Rupees	bearingFlat No 102, 1st Floor, With Carpet Area Ad Measuring 700 Sq.ft. And Built Up Area Ad Measuring 1028 Sq.ft., Building No. 7, Regency Sarvam CHS, Titwala, Situated At Manda, Thane,		Symbolic Possession 26-Apr-2023	Rs. 43,44,000/- (Rupees Forty Three Lakh Forty For		
1. Mrs. Santana Pathak 2. Mrs. Alit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 1L10148934 and IL10206514) 1. Mrs. Sontana Pathak 2. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No. 1L10148934) Bid Increase Amount Rs. 40,000/- (Rupees Forty Thousand Only) IL10148934 and IL10206514) Date of Inspection of property EMD Last Date Date of Inspection of property Date of Inspection of Inspection of Property Date of Inspection of Property Date of Inspection of Property Date of Ins	Sambhaji Dipke (Prospect No	Twenty Five Only) Bid Increase Amount Rs. 40,000/- (Rupees Forty			Date: 02-Aug-2023 Rs.45,49,697/- (Rupees Fort Five Lakh FortyNine Thousand Six Hundred	Earnest Money Deposit (EMD): Rs. 4,34,400/- (Rupees Four Lakh Thirty Four Thousand Four		
2. Mrs. Rupali Ramchandra More (Prospect No. 702552) Bid Increase Amount Rs. 25,000/ (Rupees Sixty) Thousand One Hundred Ninety Only) 1. Mrs. Santana Pathak 2. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934 and IL1026514) IL1026514) Date of Inspection of property Thousand Only) Sq. IL(Built Up)area on 3rd Floor in Building Rs. 54,64,817/ (Rupees Sixty, Stata and Revenue Village Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasai Rs. 24,64,817/ (Rupees Sixty) Studaed at Revenue Village Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasai Rs. 24,64,817/ (Rupees Thousand One Hundred Paulit up area Ad.Measuring: 532 Sq.ft) Sq. IL(Built Up)area on 3rd Floor in Building Rs. 24,64,817/ (Rupees Cervo Vasaing Property Studed at Revenue Village Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasain Rs. 24,64,817/ (Rupees Thousand Cone Hundred Name Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasain Rs. 24,64,817/ (Rupees Thousand Cone Hundred Name Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasain Rs. 24,64,817/ (Rupees Thousand Cone Hundred Name Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasain Rs. 24,64,817/ (Rupees Thousand Cone Hundred Name Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasain Rs. 24,64,817/ (Rupees Thousand Cone Hundred Name Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasain Rs. 24,64,817/ (Rupees Thousand Cone Hundred Name Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasain Rs. 24,64,817/ (Rupees Thousand Cone Hundred Name Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasain Rs. 24,64,817/ (Rupees Thousand Cone Hundred Name Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasain Rs. 24,64,817/ (Rupees Thousand Cone Hundred Name Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasain Rs. 24,64,817/ (Rupees Thousand Cone Hundred Name Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasain Rs. 24,64,817/ (Rupees Thousand Cone Hundred Name Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasain Rs. 24,64,817/ (Rupees Thousand Cone Hundred Name Achole, on and bearing Survey No.253 & 256, Vasain Rs. 24,64,817/ (Rupees Surv		Rs.19,75,383/- (Rupees	bearing Flat 380 Sq.ft.C	No. B/303, Area Admeasuring arpet Area, equivalent to 456	18-Aug-2023	Rs.23,41,000/- (Rupees Twenty Three Lakh Forty One Thousand Only)		
1.Mrs. Santana Pathak 2. Mr. Ajit Chandra (Prospect No IL10148934 and IL1026514) Date of Inspection of property Rs. 69,36,190/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10126514) Pathak Rs. 69,36,190/- (Rupees Sixty Nine Lakh Thirty Six Thousand One Hundred Ninety Only) Pathak 2. Mr. Ajit Chandra Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934 and IL1026514) Bid Increase Amount Rs. 40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs. 40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs. 40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs. 40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs. 40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL1026514) Date of Inspection of property EMD Last Date Date of Inspection of property	Ramchandra More (Prospect No.	Eighty Three Only) Bid Increase Amount Rs.25,000/- (Rupees Twenty	No.EC-90, E Situated at land bearing Road (E),	Wing, Krishna Evershine City, Revenue Village Achole, on Survey No.253 & 256, Vasai Dist. Thane-401209 (Super	Date: 02-Aug-2023 Rs.24,64,817/- (Rupees Twenty Four Lakh Sixty Four Thousand Eight Hundred	(Rupees two Lakh Thirty Four Thousand One		
1.Mrs. Santana Pathak 2. Mr. Ajit Chandra (Prospect No IL10148934 and IL10206514) Date of Inspection of property Nine Lakh Thirty Six Thousand One Hundred Ninety Only) Nine Lakh Thirty Six Thousand One Hundred Ninety Only Sq. ff., Built area 692 sq. ft., Wing G, Palava Primia E To J, Casa Prmia, Palava City Kalyan Dombivil Road Dombivil East Thane 421306 (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Rupees Therity Six Lakh Thirty Six Lakh Thirty Thousand Only) (Rupees Therity Six Lakh Thirty Six Lakh Thirty Thousand Only) (Rupees Therity Six Lakh Thirty Six Lakh Thirty Six Lakh Thirty			bearing Property 1: Flat No 1802, Floor		-	Rs. 48,65,000/- (Rupees Forty Eight Lakh Sixty Five Thousand Only)		
Kanta Bezbaruah (Prospect No IL10148934 and IL10206514) Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10148934) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10206514) (Prospect No. IL10206514) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Twelve Only) (Prospect No. IL10206514) (Rupees Seventy Thousand Twelve Only) (Rupees There Lakh Six Three Thousand Only) (Prospect no. IL10206514)	Pathak	Thousand One Hundred Ninety Only)	sq. ft., Buil Palava Prii Palava Cit	t area 692 sq. ft., Wing G, mia E To J, Casa Prmia , y Kalyan Dombivli Road	_	Earnest Money Deposit (EMI Rs. 4,86,500/- (Rupees Fo Lakh Eighty Six Thousand Five Hundred Only)		
Prospect No IL10148934 and IL10206514 Prospect No. IL10148934 IL10206514 Prospect No. IL102	-					(Prospect no.IL10148934 Reserve Price:		
IL10148934 and IL10206514 Grospect No. IL10148934 Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10206514) Rospect No. IL10206514 Date of Inspection of property EMD Last Date Date of	(Prospect No	Thousand Only)	Property 2: Flat No.2401, Floor No. 24, Carpet Area Admeasuring 479 sq. ft.,					
Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only) (Prospect No. IL10206514) B AND C, Opp. Runwal Garden, Kalyan-Shilphata Road Dombivali 421203 (Prospect No. IL10206514) (Prospect no.		' '				Thirty Thousand Only)		
Date of Inspection of property EMD Last Date Date/ Time of E-Auction	IL10206514)	Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only)	B AND C, C Shilphata R	Opp. Runwal Garden, Kalyan- load Dombivali 421203	Thousand Twelve Only)	(EMD); Rs.3,63,000/- (Rupees Three Lakh Sixt Three Thousand Only)		
	Date		(, rospect	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	Date/ T			
Made Of Deciments. EMD recoments are to be made vide online made only. To make necessaries was been to visit between house and the property of		- MIII novemonto ana ta ba	والمحملة المارومة	a mada anlu Ta malua nasun	santa vali hava ta viait http	autumus bankaauatiana		

Mode Of Payment: EMD payments are to be made vide online mode only. To make payments you have to visit https://www.bankeauctions.com and pay through link available for the property/ Secured Asset only.

Note: Payment link for each property/ Secured Asset is different. Ensure you are using link of the property/ Secured Asset you intend to buy vide public auction. For balance payment, upon successful bid, has to pay through RTGS/NEFT. The accounts details are as follows: a) Name of the Account:- IIFL Home Finance Ltd., b) Name of the Bank:- Standard Chartered Bank, c) Account No:-9902879xxxxx followed by Prospect Number, d) IFSC Code:-SCBL0036001, e) Bank Address: Standard Chartered Bank, 90 M.G. Road, Fort, Mumbai-400001.

- TERMS AND CONDITIONS:

 For participating in e-auction, Intending bidders required to register their details with the Service Provider https://www.bankeauctions.com , well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit / send their "Tender FORM" along with the payment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.

 The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.

 The successful bidder should deposit 25% of the bid amount (falter adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the prescribed mode of payment.

 The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property.

 Bidders are advised to go through the website https://bankeauctions.com and https://www.iif.com/home-loans/properties-for-auction for detailed terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.

 For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E-mail ID:-

- For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E-mail ID: support@bankeauctions.com, Support Helpline Numbers:@7291981124/25/26.
- support@bankeauctions.com, Support Helpline Numbers:@7291981124/25/26.

 For any query related to Property details, Inspection of Property and Online bid etc. call IIFL HFL toll free no. 1800 2672 499 from 09:30 hrs to 18:00 hrs between Monday to Friday or write to email: a uction.ht[@ift.com 8.

 Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IIFL-HFL shall not be responsible for any loss of property under the circumstances.

 Further the notice is hereby given to the Borrower's, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law.

 In case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.

 A O reserves the rights to postpone/cancel or vary the terms and condition of tender/auction without assigning any reason thereof. In case of any dispute in tender/Auction, the decision of AO of IIFL-HFL will be final.

 STATUTARY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) OF THE SARFAESI ACT, 2002

 The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of Tender/Auction,

he Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of Tender/Auctic illing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost. Place:- Maharashtra, Date: 30-08-2023

Sd/- Authorised Officer, IIFL Home Finance Limite Date: August 29, 2023

Andheri East Branch Andheri East Unit No. 04, Shivam Centrium

Sahar Road, Mumbai- 400 069 Tel No:- 022-26848157/26848158/26826314 Email:- brmgr311@mahabank.co.in, bom311@mahabank.co.ir

Head Office:- Lokmangal,1501,Shivajinagar,Pune-5 Ref No AN13/Sarfaesi/13(4)/2023-24/01 Date: 22.08.2023

POSSESSION NOTICE (For Immoveable property) [Rule 8 (i))

Whereas, the Authorized Officer of Bank of Maharashtra under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13 (4) and 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 has issued a Demand Notice dated 03.05.2023 under Section 13 (2) calling upon Borrowers Mrs. Afia Abdul Shaikh and Mr. Afzal Abdul Rehman Shaikh to repay the amount mentioned in the notice being Rs. 2,48,02,666.00 plus unapplied interest from 01/12/2022 and interest thereon, together with interes thereon at contractual rate (s) and incidental expenses, costs, charges incurred to be incurred within 60 days from the date of receipt of the said notices.

The Borrowers Mrs. Afia Abdul Shaikh and Mr. Afzal Abdul Rehman Shaikh having failed to repay the outstanding amount, Notice is hereby given to the Borrowe and Co Borrower mentioned hereinabove in particular and to the public in general that the Authorized Officer of Bank of Maharashtra has taken Symbolic possession of the properties described herein below in terms of the powers the power conferred on him under Section 13(4) of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules 2002, on this 22nd day of August 2023 The Borrower in particular, Guarantor and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the aforesaid property will be subject to the charge of the Bank of Maharashtra for an amount mentioned above. The Borrowers attention is invited to the provisions of sub-section 8 or section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured asset.

DESCRIPTION OF THE PROPERTIES Landed property with construction thereon situated at

Flat No. 1905, 19th Floor, "A" Wing Building No. 1,RNA Royale Park CHSL M. G. Road, Kandivali (West)Mumbai 400067, PUI RS0405781520000 (CTS No. 283/D) admeasuring 117.10 Sq Meters

Flat No. 1906,19th Floor, "A" Wing Building No. 1,RNA Royale Park CHSL M. G. Road, Kandiyali (West) Mumbai 400067 PUI RS0405781520000 (CTS No. 283/D) admeasuring 117.10 Sq Meters.

Bonded as follows: North: B Wing, South: RNA Grande, East: Road West: RNA Imperial

Date: 22.08.2023 Astt. General Manager & Authorized Officer

Andheri East Branch, Bank of Maharashtra

0

BOMBAY SWADESHI STORES LIMITED

CIN: U74999MH1905PLC000223
Registered Office: Western India House, Sir P. M. Road, Fort, Mumbai 400 001 Tel: +91 22 22885048/49

Corporate Office: 509, 5th Floor, Hubtown Solaris, Prof NS Phadke Marg, Opp TeliGali, Vijay Nagar, Andheri East, Mumbai- 400 069; Tel: +91 22 6835 1600 **Website**: www.thebombaystore.com Email: investor@bombaystore.com

NOTICE OF THE 117TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM))

Notice is hereby given that the 117th Annual General Meeting ("AGM") o the Company will be held on Tuesday, 26th September, 2023 at 11.00 A.M. IST through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder, read with General Circular 10/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated 28th December, 2022 (hereinafter referred as 'MCA Circular') to transact business set out in the Notice of the AGM. Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM or view the live webcast of AGM through the CDSL e-Voting system 1. Dispatch of Notice of AGM and Annual Report:

In compliance with the MCA Circulars, Notice of AGM along with the Annual Report 2022-23 will be sent only through electronic mode to those Members whose e-mail address is registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/Depositories. The Notice and Annual Report 2022-23 will also be available on the Company's website www.thebombaystore.com and on the website of CDSL www.evotingindia.com

2. Manner of registering/ updating e-mail address:

Members who have not registered/updated their e-mail address are requested to register/update the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s). Members holding shares in physical mode are requested to furnish their email address and mobile number to the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in

Manner of casting votes through e-voting:

The Company has availed the services from CDSL for providing remote e-voting facility to its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing facility of e-voting during the AGM for Members who have not cast their votes through remote e-voting. The login credentials for casting the votes through e-voting shall be made available to the Members through email after successfully registering their email address in the manner provided above. Members who do not receive email or whose email address is not registered with Company's Registrar and Share Transfer Agent, Depositories, may generate login credentials by following the instructions

given in the Notes to Notice of the AGM. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice o the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting

votes though remote e-voting and e-voting during the AGM. By order of the Board of Directors Of Bombay Swadeshi Stores Limited Manjri Chandak

BRADY & MORRIS ENGINEERING COMPANY LIMITED

CIN: L29150MH1946PLC004729

Regd. Office: Brady House, 4* Floor, 12/14 Veer Nariman Road, Fort, Mumbai-400001. Tel. No.: 022-22048361- 65; Fax No.: 022-22041855

Website: www.bradymorris.in; Email Id: bradys@mtnl.net.in NOTICE OF THE 77TH ANNUAL GENERAL MEETING E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that:

Date: 29th August, 2023 Place: Mumbai

- The 77th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held or Friday September 22, 2023 at 11,30a m. (IST) through Video Conferencing / Other Audio-Visual Means ("VC/OAVM") facility to transact the matters as stated in the Notice convening the meeting.
- Pursuant to the General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"), Companies are allowed to hold AGM through VC/OAVM, without the physical presence of members at a common venue. Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (LODR) Regulations, 2015, the 77th Annual General Meeting ("AGM") of the Company is being conducted on Friday, September 22, 2023 at 11.30a.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) Facility.
- The Notice of AGM and Annual Report for 2023 have been sent electronically only to al members whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s). The same are also available on the website of the Company at www.bradymorris.ir and website of BSE Limited at www.bseindia.com.
- Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 o the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the facility of remote e-Voting (before the AGM) as well as e-Voting during the AGM to its Members in respect of the business to be transacted at the AGM. The facility of casting votes by a Member using remote e-Voting system (before the AGM) as well as e-Voting during the AGM will be provided by Central Depository Services (India) Ltd. ("CDSL").
- The remote e-voting period commences on Monday, September 18, 2023 (9:00 a.m. IST) and ends on Thursday, September 21, 2023(5:00 p.m. IST). During this period, Members holding shares either in physical form or in dematerialized form as on Friday September 15, 2023 ('Cut-Off date') may cast their vote by remote e-Voting. Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the AGM and Members participating at the AGM, who have not already cast their vote by remote e-Voting, will be eligible to exercise their right to vote during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to attend and participate at the AGM but shall not be entitled to cast their vote $during \ the \ AGM. \ The \ e-voting \ facility \ will \ be \ available \ at \ the \ link \ www.evoting india.com$ and detailed procedure for remote e-Voting before the AGM, e-Voting during the AGM and joining the AGM through VC/OAVM are provided in the Notes to the Notice of the 77th AGM.
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as of the cut-off date i.e. Friday, September 15, 2023 may obtain the login ID and password by sending a request at info@bigshareonline.com. However, if you are already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and password/PIN can be utilized for casting vote. The e-voting facility will be available at the link www.evotingindia.com and the AGM through VC/OAVM are provided in the Notes to the Notice of the 77th AGM.
- All grievances connected with the facility for voting by electronic means may b addressed by email to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited at helpdesk.evoting@cdslindia.com or at info@bigshareonline.com to our RTA: M/s. Bigshare Services Pvt. Ltd., S6-2, 6th floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093, Tel: 022 62638205/62638268.
- Mr. Himank Desai, Chartered Accountant, Membership No.: 031602 has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
- Pursuant to Section 91 of the Companies Act 2013, the Register of Members and Share Transfer books will remain closed from Monday, September 18, 2023, to Friday, September 22, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.

For and on behalf of the Board BRADY & MORRIS ENGINEERING COMPANY LIMITED SD/

PAVAN G. MORARKA CHAIRMAN (DIN: 00174796)

नों. का.: मॉल ऑफीस, २रा मजला, वेस्ट पायोनीयर प्रॉपर्टीज (इंडिया) प्रा. लि. चा मेट्रो जंक्शन मॉल, नेतिवली, कल्याण (पू), ठाणे - ४२९३०६, दू. क्र.: ०२५१-२३५२३८७, ईमेल आयडी : ho@hawcoindia.com सीआयएनः एलपे५१०१एमएच२००८पीएलसी१७७९४१ वेबसाईटः www.westleisu

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजीच्या सभेच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी स ११.०० वा. क्लब हाऊस. रेसिडेन्सी गेट, टॉवर-ए पढ़े, वेस्ट पायोनियर प्रॉपर्टीज (इंडिया) प्रा. लि. च्या मेट्रो जंक्शन मॉल जवळ, नेतिवली, कल्याण (पू) - ४२१३०६ येथे घेण्यात येणार आहे.

कंपनीने सूचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करण्याची सुविधा तिच्य सभासदांना पुरविली आहे. ए. दरस्थ ई-मतदान सरु होण्याची तारीख आणि वेळ २७ सप्टेंबर, २०२३

(स. ९.०० वा भाप्रवे) बी. दुरस्थ ई-मतदान समाप्तीची तारीख आणि वेळ २९ सप्टेंबर, २०२३ *दरस्थ ई-मतदानाला ५.०० वा. नंतर परवानगी देण्यात येणार नाही.

सी. कट ऑफ तारीख डी. कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले सभासद दरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी किंवा एजीएम मध

बॅलट पेपर मार्फत मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील ई. ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले आहे ते सभेला हजर राहू शकतात पंरतु पुन्हा त्या^{नं}

एफ. दरस्थ ई-मतदानासाठी प्रक्रिया समाविष्ट एजीएमच्या सचनेसह वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता कंपनीच वार्षिक अहवाल लिंक http://www.westleisureresort.co.in/pdf/2023/Annual%20Report%2022 23.pdf आणि एनएसडीएलची www.evoting.nsdl.com आणि बीएसई लिमिटेडची www.bseindia.com व

ुँ जी. कोणीही व्यक्ती ज्यांनी कंपनीदारे वार्षिक अहवाल पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले आहेत ते evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून एनएसडीएल कडून दूरस्थ ई-मतदानाकरिता त्याचा/तिचा लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त कस्

कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही २९ सप्टेंबर, २०२३ पासून ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत

टरम्थ र्-मतटानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता सभासट एफएक्यज चा संदर्भ धेऊ शकतात आणि टरम्थ ई-मतदान युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा टोले फ्री - ४८८६ ७००० वर फोन करावा किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवावी. सभासत टेलिफोन क्र. ०२२-२४९९४५४५ किंवा ०२२-२४९९ ७०००, श्रीमती पल्लवी म्हात्रे, सिनीयर मॅनेजर एनएसडीएल यांना सुद्धा संपर्क करू शकतात, ज्या सुद्धा दुरस्थ ई-मतदानाशी संबंधिक तक्रारी ऐकतील.

संचालक मंडळाच्या आदेशावर वेस्ट लीजर रिसॉर्टस् लिमिटेड वैभव दोडीय कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

३०.८.२०२३

ब्रॅडी ॲंड मॉरिस इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड सीआयएन: एल२९१५०एमएच१९४६पीएलसी००४७२९

नों. कार्यालयः ब्रॅडी हाऊस, ४था मजला, १२/१४ वीर निरमन रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ दर. क्र.: ०२२-२२०४८३६१-६५; फॅक्स क्र.: ०२२-२२०४१८५५ वेबसाईटः www.bradymorris.in ईमेल आयडीः bradys@mtnl.net.in

> ७७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-व्होटिंगची माहिती आणि बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यांत येते की

. कंपनीची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी स ११.३० वा. (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''व्हीसी/ओएव्हीएम'') सुविधे मार्फत सभेच्या निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता होणार आहे.

. निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अनुक्रमे २८ डिसेंबर, २०२२ दिनांकित जनरल सर्क्युल क्र. १०/२०२२ आणि सेबीने जारी केलेल्या ५ जानेवारी, २०२३ दिनांकित सर्क्युल सेबी/एचओ/ सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ द्वारे सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार कंपनी अधिनियम, २०१३ व सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या अनुपालनांत कंपनीची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी स ११.३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) सुविधेमार्फत होईल.

एजीएमची सूचना आणि २०२३ साठी वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त त्या सर्व सभासदांना पाठवला आहे ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे नोंदवले आहे. तेच कंपनीची वेबसाईट www.bradymorris.in वर, बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर देखील उपलब्ध आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि सुधारित, कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स. २०१५ च्या रेग्यलेशन ४४ ला अनसरून कंपनी एजीएम मध्ये करावयाच्या कामकाजाच्या संबंधात तिच्या सभासदांना रिमोट ई-व्होटिंग (एजीएमच्य आधी) तसेच एजीएममध्ये ई-व्होटिंग ची सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटिंग सिस्टीम (एजीएमच्या आधी) वापरून तसेच एजीएम मध्ये ई-व्होटिंगने एखाद्य सभासदाने मते देण्यार्च सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. (''सीडीएसएल'') कडून पुरवली जाईल.

रिमोट ई-व्होटिंग कालावधीची सुरुवात सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३ रोजी (स. ९.०० वा भा.प्र.वे) होईल आणि ते गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी (सं. ५.०० वा. भा.प्र.वे.) संपेल ह्या कालावधीत, शुक्रवार १५ सप्टेंबर, २०२३ (''कट-ऑफ डेट) रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपार किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेर्अर धारण करणारे सभासद रिमोट ई-व्होटिंग ने त्यांचे मत देउ शकतील. सभासदांना एजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविध पुरवली जाईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगने आधीचे त्यांचे मत दिलेले नसेल अशी एजीएम मध्ये सहभागी होणाऱ्या सभासदांची एजीएम मत देण्याचा त्याच्या अधिकार वापरण्याची पात्रत असेल. ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंगने त्यांचे मत दिलेले असेल ते सुद्ध एजीएम मध्ये हजर राहन सहभागी होण्यास पात्र असतील परंतु ते एजीएममध्ये त्यांचे मत देण्यास हकदार नसतील. लिंक www.evotingindia.com येथे ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध असेल आणि एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंग, एजीएम मध्ये ई-व्होटिंग व व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामिल होण्याची तपशिलवार प्रक्रिया ७६ व्या एजीएमच्या सूचनेच्य

टीपांमध्ये दिली आहे . कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीर्च सभासद बनली आणि शुक्रवार १५ सप्टेंबर, २०२३ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती info@biashareonline.com वर एक विनंती पाठवन लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकेल. तथापि, जर तुम्ही ई-व्होटिंगसाठी सीडीएसएल कडे आधीच नोंदणीकृत असाल तर मत देण्यासाठी सध्याचा यजर आयडी व पासवर्ड /पीन वापरता येईल. ई-व्होटींग सविधा लिंब www.evotingindia.com वर उपलब्ध असेल आणि एजीएम आधी रिमोट ई-व्होटींग, एजीएम मध्ये ई-व्होटींग आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामील होण्यासाठी तपशिलवा

प्रक्रिया ७७ व्या एजीएमच्या सूचनेच्या टीपांमध्ये आहे. . इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेची संबंधित सर्व तक्रारी ई-मेल ने श्री. राकेश दळवी डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड helpdesk.evoting@cdslindia.com येथे किंवा आमचे आरटीए : मे. बिगरशेअर सर्व्हिसेस प्रा.लि. एस६-२, ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहरा सेंटरच्यापुढे महाकाळी गुंफा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३ फोन ०२२-६२६३८२०५/६२६३८२६८ कडे

ई-व्होटिंगची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री.

हिमांक देसाई, चार्टर्ड अकाऊंटंट, सभासदत्व क्र. ०३१६०२ यांची नियुक्ती केली आहे. . कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ ला अनुसरून एजीएमच्या कारणास्तव सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवली जातील.

संचालक मंडळाच्या वतीने आणि सार्ठ ब्रॅडी अँड मॉरिस इंजी. कंपनी लिमिटेड सार्ठ सही / पवन जी. मोरारका

दिनांकः २९ ऑगस्ट, २०२३

ठिकाणः मंबर्ड

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठा मध्ये सी.ए. (सीएए)/४६ (एमबी) २०२३ सी.पी. (सीएए)/१९३ (एमबी) २०२३

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम २३० आणि अन्य प्रयोज्य तस्तुदींच्या प्रकरणांत आणि

पुराणिक बिल्डर्स लिमिटेड (''पहिली अर्जदार कंपनी'' किंवा ''विभक्त कंपनी'') आणि पुराणिक रूमाह बाली प्रायव्हेट लिमिटेड (''दुसरी अर्जदार कंपनी'' किंवा ''निर्णायक कंपनी'') आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यातील व्यवस्थेची योजना (''योजना'') पुराणिक बिल्डर्स लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ च्या

. तरतुर्दीन्वये स्थापित एक कंपनी, जीचा कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नंबर य९९९९एमएच१९९०पीएलसी०५६४५१ आणि तिचे नोंदणीकत कार्यालय आहे- पराणिक वन, कांचनपष्प कॉम्प्लेक्स जवळ, सुरज वॉटर पार्क समोर, कावेसर,) कंपनी/अर्जदार कंपनी/ घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम), ठाणे-४०० ६१५, महाराष्ट्र, भारत. अर्जदार/याचिकाकर्त्या कंपनीच्या तारणी धनकोंची सूचना आणि सूचनेंची जाहीरात

याद्वारे सूचना देण्यात येते की, दिनांक १० ऑगस्ट, २०२३ च्या एका आदेशाने **(''न्यायाधिकरणाचा आदेश**' राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (''न्यायाधिकरण'') च्या मुंबई खंडपीठाने, कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या कलम २३० आणि अन्य प्रयोज्य तरतुर्दीन्वये पुराणिक बिल्डर्स लिमिटेड ("पहिली भर्जदार/याचिकांकर्ती कंपनी'' किंवा ''विभक्त कंपनी'') आणि पुराणिक रुमाह बाली प्रायव्हेट लिमिटेड ("दसरी अर्जदार/याचिकाकर्ती कंपनी" किंवा "निर्णायक कंपनी") आणि त्यांचे संबंधित भागधारक . गंच्यातील व्यवस्थेची प्रस्तावित योजना विचारात घेऊन योग्य वाटल्यास दरुस्त्यांसह किंवा शिवाय मंजुर करण्यासाठी अर्जदार/ याचिकाकर्त्या कंपनीच्या तारणी धनकोंची सभा **(''सभा'')** आयोजित करण्याचे निर्देश दिले उपरोक्त न्यायाधिकरणाचा आदेश आणि त्यामधील निर्देशांनुसार आणि अधिनियमाच्या प्रयोज्य तरतुर्दीच्य

अनुपालनांत याद्वारे पुढे सुचना देण्यांत येते की, अर्जदार/याचिकांकर्त्या कंपनीच्या तारणी धनकोंची सभा, सभेच्या सूचनेत मंडलेली प्रस्तावित योजना विचारात घेऊन दुरुस्त्यांसह किंवा शिवाय मंजुरी करण्यासाठी ४ ऑक्टोबर २०२३ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) पुराणिक वन मधील बोर्ड रूम, कांचनपृष्प कॉम्प्लेक्स जवळ, सुरज टॉवर पार्क समोर, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम), ठाणे-४०० ६१५, महाराष्ट्र, भारत येथे आयोजित केली

योजनेच्या प्रतीसह सभेची सचना. अधिनियमाच्य कलम २३० सहवाचता कलम १०२ आणि अन्य प्रयोज्य तरतर्दी आणि कंपनीज (कॉम्प्रमायजेस, ॲरंजमेंटस आणि अमालगमेशन) रुल्स, २०१६ (''सीएए रुल्स'') च्या नियम ह अन्वये विवरण आणि विहित प्रतित्री प्रपत्र सर्व तारणी धनकोंना ईमेलने आणि कंपनीच्या नोंदीतील त्यांच्या संबंधित ात्त्यांवर पाठवली आहेत योजनेच्या प्रतीसह सभेची सचना. अधिनियमाच्या कलम २३० सह वाचता कलम १०२ आणि अन्य प्रयोज्य तरतुदी आणि सीएए रुल्स च्या नियम ६ आणि विहित प्रतिपत्री प्रपत्र सभेच्या तारखेपर्यंत सर्व कामाच्या दिवशी स. १०.०० ते सायं. ६.०० दरम्यान पुराणिक वन, कांचनपुष्प कॉम्प्लेक्स जवळ, सुरज टॉवर पार्क समोर, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम), ठाणे-४०० ६१५, महाराष्ट्र, भारत येथून विनामूल्य मिळू शकतील.

सभेत हजर राहून मत देण्यास हक्कदार व्यक्ती व्यक्तीशः किंवा प्रतिपत्री मार्फत मत देऊ शकतात, तथापि, विहिः नमुल्यातील सर्वे प्रतित्री कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय सभेपूर्वी किमान ४८ तास अगोदर जमा केले पाहीजेत. न्यायाधिकरणाने सभेचे अध्यक्ष म्हणून श्री. शैलेश पुराणिक, सँचालक ते नसल्यास श्री. श्रीकांत पुराणिक संचालक । नसल्यास श्री. निलेश पुराणिक, संचालक ते नसल्यास श्री. योगेश पुराणिक, संचालक ते नसल्यास श्री. सुयश भिसे, सीएफओ यांची आणि सभेसाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री. ध्रुमील एम. शाह (सीपी नं. ८९७८), ज्यावसायीक कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. उपरोक्त योजनेस सभेत तारण धनकोंनी मंजुरी दिल्यास यानंतर ती न्यायाधिकरणाच्या मंजुरीच्या आणि आवश्यकत्या अन्य नियमक किंवा अन्य प्राधिकरणांच्या मंजुऱ्या, गरवानग्या आणि संमतींच्या अधीन असेल.

दिनांकः २९ ऑगस्ट, २०२३

श्री. शैलेश पुराणिक सभेसाठी नियुक्त अध्यक्ष

The **M** MALABAR HILL CLUB LIMITED e: IL, Palazzo, B. G.Kher Marg, Mumbai-400 006 India. Malabar Hill

Club

CIN: U34300MH1947GAP005941 Website: www.malabarhillclub.com, Email: malabarhillclub@gmail.co Tel.: +91 22 2363 3350/1636/ 4551/4055

+91 22 31026263/64/65/66/67

NOTICE OF 76th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 76th Annual General Meeting (AGM) of the Members of Malabar Hill Club Limited, (CIN: U34300MH1947GAP005941), will be held on Friday, 22nd September 2023 at 4:00 pm, through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual means ("OAVM"). The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company ie IL Palazzo, B.G. Kher Marg, Malabar Hill, Mumbai-400 006.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its General Circular dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 8th December, 2021, 14th December, 2021, 5th May, 2022 and 28th December, 2022 (collectively referred to as "MCA General Circulars") along with other applicable circulars issued by MCA, permitted the holding of AGM through VC/QAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA general Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013, the AGM of the Company would be held through VC/OAVM. Further, in accordance with the said circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report including the Audited Financial Statements for the financial year 2022-23 have been sent to Members whose e-mail IDs were registered with the Club. The electronic dispatch of Annual Report to members has be were registered with the club. The electronic dispatch of annual Report to members has been completed on 29.08.2023. Members may note that 76th Annual Report for the year 2022-23 is also available on the Club's website viz. www.malabarhillclub.com and on the website of Central Depository Services Limited (CDSL) at www.evotingindia.com for download. The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM shall be available for inspection by sending an email to agm@malabarhillclub.com.

Instructions for Remote E-Voting and E-Voting during AGM.

In compliance with the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is pleased to provide the facility to the Members to exercise their right to vote by electronic means on the resolution proposed to be passed at the AGM. All the Members as on the cut-off date i.e. 15th September, 2023, can cast their vote electronically through electronic voting system (remote e-voting) of CDSL at www.evotingindia.com. All the Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in Notice of 76th AGM will be transacted through voting by electronic means only.

The remote e-voting period will commence on Tuesday, 19th September, 2023 at 09.00 a.m. and will end on Thursday, 21st September, 2023 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00pm on Thursday, 21st September, 2023. Once the vote on a resolution is cast by the members, the members cannot modify it subsequently.

Any nerson becoming Member after sending the Annual Report through electronic means and before the cut-off date may obtain the USER ID and Password by sending a request at

Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have cast their vote by remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again Instructions for e-voting are indicated in the e-voting procedure accompanying the Notice and also in the email sent to the Members by CDSL. Members may access the same at also in the email sent to the Members by CDSL. Members may access the same at https://www.evotingindia.com under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for VC/OAVM will be available in shareholder/members login where the EVSN of Club will be displayed. Members who may require assistance before or during the AGM may refer the Frequently Asked Questions ("FAQS") and e-voting manual available www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

Manner of Registering / Updating E-mail Addresses.

Members who have not updated their email addresses with the Club are requested to update their email addresses by writing to the Club at agm@malabarhillclub.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the member, self-attested copy of the PAN card, and the self-attested copy of any document (eg. Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the member. In case of queries/ difficulties in registering the e-mail address, Members may write to nalabarhillclub@gmail.com

Manner of joining the AGM.

A facility to attend the AGM through VC/OAVM is available through Central Depository Services Limited (CDSL). Members who may require assistance during AGM may contact Mr. Pankaj Jaiswar from Malabar Hill Club Ltd on - 23633350/1636/4551, 31026263/64/

For Malabar Hill Club Limited

Date: 30.08.2023 Place: Mumbai

Samir Unadkat, Hon. Secretary (DIN: 00606289)



शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई– ४०००९३

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव [नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा]

अध्यक्ष

(डीआयएन: ००१७४७९६)

स्थावर मिळकतीच्या विकीकरिता सचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंट्रेस्ट कायदा २००२ ᠢ सह नियम ८(६) च्या तरतृदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई–लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यस ताबा आयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे''' जे आहे ते आहे '', आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे

तपश	ाल खाला दण्यात आल आहत.					
अ. क्रं.	कर्जदाराचे / सह – कर्जदाराचे / हमीरदाराचे नाव / कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	ई–लिलाव तारीख आणि वेळ
(y)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
	श्रीमती उषा उमेश माळी (कर्जदाराचे) श्री उमेश मगराम माळी (सह कर्जदाराचे) कर्ज खाते क्रमांक- LBMUM00005077805	पलॅट क्र. ३१०, तिसरा मजला, लक्ष्मी कॅस्टेलो, विंग-डी, बोपले, सेंट बस स्टॅंड, नेरळ पूर्व, महाराष्ट्र कर्जत- ४१०२०१. मोजमापित क्षेत्र १८.३९३ चौरस मीटर चटई क्षेत्र	₹ १५,६२,९९२/- (दि. ऑगस्ट १८, २०२३ पर्यंत)	₹ १३,८°, °°°/-	सप्टेंबर २०, २०२३ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	ऑक्टोबर १३,२०२३ सकाळी ११:०० पासून
₹.	श्रीमती मनिषा तावरे (कर्जदाराचे) श्री सुनील बी तावरे (सह कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBPVL00004968002 & LBPVL00005052242	फ्लॅट नं.१०६, पहिला मजला, खुशबू अव्हेन्यू, तळोजा, फेज- ॥, प्लॉट नं. १५, सेक्टर- १६, नवी मुंबई, रायगड, महाराष्ट्र, पनवेल- ४१०२०८. मोजमापित क्षेत्र २१.५३७ चौ. मीटर चटई क्षेत्र (अंतर्ग मिंतींसह, रेरानुसार) + ६.७५८ चौ. मीटर उसाबळे संलग्न बाल्कनी + १.२१५ चौ. मीटर उसाबळे सी.बी. क्षेत्र + २.९७० चौ. मीटर उसाबळे एफ.बी. क्षेत्रफळ + ३.६१० मीटर + ३.६१० मीटर सेवा क्षेत्र	LBPVL00004968002 ₹३४,०५,१०९/- आणि LBPVL00005052242 ₹ २,७६,१५७/- (दि. ऑगस्ट १८,२०२३ पर्यंत)	₹ २५,९०, ०००/- ₹२,५९,	सप्टेंबर २०, २०२३ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	ऑक्टोबर १३,२०२३ सकाळी ११:०० पासून
₹.	श्री सचिन अकरम कुळये (कर्जदाराचे) श्री विशाल अक्रम कुळये (सह कर्जदाराचे) LBNMU00002406118	फ्लॅट नं. ४०३, ४था मजला, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, बी विंग, सव्हें नंबर १३७/४, गणेश नगर, मानपाडा रोड, गाव सागाव, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे, महाराष्ट्र– ४२१२०१. मोजमापित क्षेत्र ३५५ चौरस फूट बिल्ड अप एरिया	₹ १३,२२,८१०/- (दि. ऑगस्ट १८, २०२३ पर्यंत)	₹ १६,४२, ०००/- ₹१,६४, २००/-	सप्टेंबर २१, २०२३ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	ऑक्टोबर १३,२०२३ सकाळी ११:०० पासून
٧.	श्रीमती प्रमोद शोभा तिवारी (कर्जदाराचे) श्रीमती सुनीता ए देवी (सह-कर्जदाराचे) कर्ज खाते क्रमांक- LBMUM00004844596	फ्लॅट क्र. ३०२, विंग– ए, तिसरा मजला, इमारत क्रमांक ०४, भूखंड क्रमांक १, कम्फर्ट रेसिडेन्सी, पारशनाथ गार्डन उमरोली पूर्व ठाणे, १, महाराष्ट्र, पालघर–४०१४०४. मोजमापित क्षेत्र ३३.६६ चौ.	₹ १२,९५,४५७/- (दि. ऑगस्ट १८, २०२३ पर्यंत)	₹ १६,०९, 000/- ₹ १,६०, 900/-	सप्टेंबर २१, २०२३ दुपारी ०२:०० ते सध्याकाळी ०५:०० पर्यंत	ऑक्टोबर १३,२०२३ सकाळी ११:०० पासून
ч.	श्री शबाज आलम अल्वी (कर्जदाराचे) श्री मेहमूद ए अल्वी श्रीमती नसरीन जहाँ अल्वी (सह-कर्जदाराचे) LBTNE00003907498	फ्लॅट नं. ३०१, तिसरा मजला, बिल्डींग नं.बी७०, नितीन शांती नगर सीएचएस लिमिटेड, सेक्टर क्रमांक 1 शांती नगर, मीरा रोड पूर्व, महाराष्ट्र, ठाणे– ४०११०७. मोजमापित क्षेत्र ६२५ चौरस फूट बिल्ड अप एरिया	₹ ७७,६९,२८८/- (दि. ऑगस्ट १८, २०२३ पर्यंत)	₹ ७३,१३, ०००/- ₹७,३१, ३००/-	सप्टेंबर २२, २०२३ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	ऑक्टोबर १३,२०२३ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटेवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी याना दि. ऑक्टोबर १२,२०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल.

संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई** ४०००१३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) दि. ऑक्टोबर १२, २०२३ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फेक्त व नमूद वेबसाईट्मार्फत दि. ऑक्टोबर १२, २०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे म्रल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह — डीडीची स्कॅन केलेल्या ईम्रेजसह सादर करूप आवश्यक आहे. कपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत **आयसीआयसीआय बँक** जाबरचन जार. भूनचा नाप द्याचा, जर सनाप्य बाळापरामा वबसाइट्नाफत त्याच प्रस्ताव सादर करण शबय नसत्यीस, स्वाबराकृत नावदा दस्तावजाचा प्रत आ**यसाआयसाआय बक** किमिटेड, केवल **३-५, ७४ टेक्नो पार्क, सीएझ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एसआउदी, अंघेरी युद्ध, ई४०००५३ थेथे दि, ऑक्टोबर १२, २०२३ राजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ आयसीआयसीआय बँक लिमिटेड** यांच्या नावे **मुंबई** येथे देय सादर करावा. पाहणीसंबंधित, ई–िललावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेडला

७३०४९१५५९४/८४५४०८९३५३/८८७९७७०३०६ वर संपर्क करा कृपया नोंद घ्यावी की मार्केट्रिंग एजन्सी **१. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा, https://www.icicibank.com/n4p4s. दिनांक : ऑगस्ट ३०, २०२३ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

सार्वजनिक सूचना

देण्यात येत आहे की **श्रीमती मिल्डेड स्केर्स** आणि त्यांचे पती श्री डेविट स्केर्स, दोन्हीं कार्डिनल ग्रेशियस बिलिंडग, ४था मजला, ४२, कोलाबा कॉजवे, एस. बी. रोड, कोलाबा, मुंबई जी.पी.ओ., मुंबई, महाराष्ट्रचे रहिवाशी आहेत आणि व्हिलेज ओलालिम-पोंबुरपा पंचायत, तालुका आणि उप जिल्हा बारडेझ, जिल्हा नॉर्थ गोवा, गोवा राज्य कार्यक्षेत्र अंतर्गत व्हिलेज ओलॉलिम येथील बाबुलकेम डोर्गियाकेम एडवेरिका किंवा नोवो वाड्डो नावाच्या स्थावर मालमत्तेचे सर्व भागाचे ताबाधारक मालक आहेत आणि सदर मालमत्ता मोजमापित १०७५ चौ. मी. ची, व्हिलेज ओलॉलिमचे सर्व्हे क्र. ४९/१५ अंतर्गत वर्तमान सर्व्हे झालेली, बारडेझ यांचे तालुका महसूल कार्यालयामध्ये नोंदणीकृत नाही आहे आणि तसेच बारडेझ येथील जमीन नोंदणीकरण कार्यालयामध्ये विवरणित देखील नाही आहे, आणि ओलॉलिम-पोंबुरपा पंचायत व्हिलेज, तालुका आणि उप जिल्हा बारडेझ, जिल्हा नॉर्थ गोवा, गोवा राज्य यांचे कार्यक्षेत्र मधील व्हिलेज **एडवेरिका** किंवा **नोवो वाड्डो** नावाच्या स्थावर मालमत्तेचे सर्व भाग आणि सदर

जाहीर सूचना

याद्वारे सर्वसाधारण जनतेस जाहीरपणे सचना

ओलॉलिम येथील बाबलकेम डोर्गियाकेम मालमत्ता मोजमापित **१००० चौ.मी.,** ही व्हिलेज ओलॉलिम, येथील सर्व्हे क्र. ४९/ १६ अंतर्गत वर्तमान सर्व्हे झालेली आणि मॅट्रिझ क्र. १८५ अंतर्गत बारडेझ यांचे तालुका महसूल कार्यालयात नोंदणीकृत आहे आणि बुक बी-९० मध्ये पृष्ठ क्र. १३१ वर क्र. ३५२३९ अंतर्गत बारडेझ यांचे जमीनी नोंदणीकरण कार्यालय मध्ये विवरणित आहे, यानंतर सदर मालमत्ता म्हणून संदर्भित आहे. सर्वसामान्य जनतेस यादारे असे ही कळविण्यात येत आहे की त्यांचे पूर्ववर्तियांचे नामाधिकार संदर्भातील मापुसा-गोवा, बारडेझ यांचे सब-रजिस्ट्रार समक्ष नोंदणीकृत मूळ डीड ऑफ गिफ्ट दिनांक १९.०५.१९८६. हे गहाळ झाले आहे आणि त्यासंदर्भात त्यांनी कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये पोलिस तक्रार दाखल केली आहे आणि दिनांक १६.०५.२०२३ रोजी गहाळ वस्तु क्र. ४०७१५-२०२३ अंतर्गत सदर तक्रार नोंदणीकृत आहे. सर्वसाधारण जनतेस कळविण्यात येत आहे

की कोणीही व्यक्ती जे कोणी मूळ डीड ऑफ गिफ्ट दिनांक १९.०५.१९८६ चे ताबाधारक असतील किंवा कुणास सदर मूळ डीड ऑफ गिफ्ट दिनांक १९.०५.१९८६ सापडली असेल किंवा ज्यांना सदर मूळ डीड ऑफ गिफ्ट दिनांक १९.०५.१९८६ च्या ठाव-ठिकाण्याबाबतीत कोणतीही माहिती असेल तर त्यांनी सदरह सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखे पासून १५ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीदारांना सदर दस्तावेज आणि/किंवा त्यासंदर्भातील माहिती द्यावी.

ठिकाण : मुंबई महाराष्ट्र दिनांक : ३०.०८.२०२३

कार्डिनल ग्रेशिअस बिल्डिंग, ४था मजला, ४२, कुलाबा कॉजवे, एस. बी. रोड, कुलाबा, मुंबई जी.पी.ओ. मुंबई, महाराष्ट्र मो. नं. ९८२०५८८६३३

जाहीर सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, आम्ही आनंद लिव्हिंग स्पेसेस एलएलपी एक मर्यादित दायित्व भागीदारी कायदा. २००८ च्या अंतर्गत मर्यादित दायित्व भागीदारी फर्मच्या शीर्षकाची चौकशी करत आहोत आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय २१०१, २१ वा मजला, विंग ए जेनिथ, पी.के. रोड, मुलुंड (पश्चिम) मुंबई - ४०० ०८०, महाराष्ट्र भारत येथे आहे जे अविभाजित अंदाजे ५०४.३१ चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक भाग विकसित करत आहेत ज्यामध्ये विशेषत: खाली दिलेल्या अनुसूचीमध्ये ''सदर मालमत्ता '') वर्णन केलेल्या, सेवाराम . लालवाणी रोडच्या जवळपास आहे. पी.के रोड. गणेश गावडे रोड आणि एस.एल. मुलुंड गाव, नोंदणी जिल्ह्यातील तालुका कुर्ला, मुंबई शहराचा उप-जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा येथील त्या सर्व भाग आणि विभागावर असलेले आणि असलेल्या सी.टी.एस. क्रमांक १११५ (पीटी) १४८० (पीटी) आणि १४८३ (पीटी) स्थित जिमन मापित १९२८८.४२ चौ.मी. आणि. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सदर मालमत्तेच्या पुनर्विकासासाठी बृहन्मुंबई, १९९१ च्या विकास नियंत्रण नियमावलीच्या परिशिष्ट ४ सह वाचलेल्या विनियम ३३ (१०) च्या तरतुदींनुसार, १९९१ (''म्हणजे डीसी विनियम'') अंतर्गत मेसर्स बॉम्बे स्लम रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड च्या नावे दिनांक १३ ऑगस्ट २०२१ गेजी एसआरए/ईएनजी/१००/टी/एमएचएल एलओआय असलेले इरादा पत्र जारी केले आहे. या संदर्भात आम्हाला वेळोवेळी मंजूर केलेल्या परवानगीयोग्य आणि मंजुर होणाऱ्या अशा एफएसआय वापर करुन सदर मालमत्तेवर बांधण्यात येणाऱ्या उप-विकास अधिकार, सर्व युनिट्स आणि २० व्या मजल्यापर्यंतच्या मोफत विक्रीसाठी आनंद लिव्हिंग स्पेसेस एलएलपीच्या क्षेत्राची चौकशी करण्याची सूचना देण्यात आली

विकी, देवाणघेवाण, अभिहस्तांकनाच्या मार्गाने बांधलेल्या किंवा त्यावर बांधल्या जाणाऱ्या कोणत्याही बांधलेल्या क्षेत्रासह, सदर मालमत्तेच्या किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणताही आक्षेप आणि/किंवा हक्क अधिकार, हिस्सा, दावा किंवा हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्तींना, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, भाडेपट्टयाने, भाडेकरार, संमति आणि परवानगी, व्यवसायाचा हक्क, गहाण, विकास हक्कांचे अनुदान, प्रलंबित-खटला, वारसा, कुटंब व्यवस्था / सेटलमेंट, भेट, धारणाधिकार, शल्क, देखभाल, आराम, न्यास, ताबा, करार, अट, कर्ज, अग्रिम, मनाई आदेश किंवा इतर कोणतीही जप्ती किंवा कोणत्याही न्यायालय, न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण किंवा लेवाद, प्रिस्क्रिप्शनचा अधिकार किंवा प्री-एम्प्शन किंवा भार किंवा बोजा किंवा अन्यथा कोणत्याही स्वरूपाचे असले तरी. अल्टीको कॅपीटल चे विद्यमान प्रभार सेव आणि शिवाय, याच्या प्रकाशन तारखेपासन दिवस १४ (चौदा) च्या आत खाली नमद केलेल्या पत्त्यावर त्याच्या समर्थनार्थ कागदोपत्री पुराव्यासह ते लेखी कळवावे लागेल. ज्यामध्ये -अयशस्वी झाल्यास, अशा व्यक्ती दावा आणि/किंवा आक्षेप, जर असेल तर, माफ केले गेले, सोडले गेले, त्याग केले गेले आणि/किंवा सोडले गेले असे मानले जाईल

वर संदर्भित वेळापत्रक

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्हा अंतर्गत तालका कर्ला येथे सेवाराम ललवाणी रोड मलंड (प.), मुंबई ४०० ०८० च्या बाजुला असलेल्या मुलुंड गावातील सीटीएस क्रमांक १११५ ५०४.३१ चौरस मीटर आहे

> पार्टनर जे बी लालवाणी आणि कंपनी ॲडव्होकेट ॲण्ड ॲटोर्नी ९०३. ३६० डिग्री बिझनेस पार्क

पत्ता असून खरेदी करेत आहे.

वांद्रे पूर्व म्बई 400051.

(ठाकूर आणि तपशील) 44/2199 प्रणव सीएचएस. गांधी नगर. वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400051. अंड विजय ठाक्र 9819737121

जाहीर सूचना

सचना याद्वारे दिली जाते की**, १. श्री. इवाल्ड्स** व्हिन्सेंट फोन्सेका २. श्री. अर्नेस्ट जोसेप फोन्सेका ३. श्री. चेस्टर जोसेफ फोन्सेका ४ श्रीम. व्हर्जिनाई जोसेफ फोन्सेका ५. श्रीम. चेरिल फर्नांडिस ६. श्रीम. क्रिस्टीना परेरा हे विशेषत खाली दिलेल्या परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या सदर मिळकती संदर्भात परेसा अधिकार आणि नामाधिकार असलेले पूर्ण मालक आहेत आणि संबंधित सर्वे क्र ६६ धारक भाग संबंधित सीटीएस क्र. ४९५/बी क्षेत्र मोजमापित ५१३१.६० चौ.मीटर्स, गाव पोयसर, तालुका बोरीवली, मुंबई येथे स्थित हे आमच्या अशीलाला परिशिष्टात नमूद केलेली मिळकत विकण्यासाठी वाटाघाटी करत आहेत.

वर्णन केलेल्या परिशिष्टामध्ये विकी. देवाणघेवाण गहाण, प्रभार, भेटवस्तू, देखभाल, वारसा, ताबा भाडेपट्टा, भाडेकरार, पोटभाडेकरू, धारणाधिकार परवाना, गृहीतक, प्रिस्क्रिप्शनच्या कोणत्याही टस्टच्या अधिकारांतर्गत. प्री-एम्प्शन किंवा कोणत्याही करार किंवा इतर प्रवृत्ती अंतर्गत किंवा कोणत्याही डिक्री, ऑर्डर किंवा पुरस्कार किंवा अन्यथा दावा केल्यामळे नामाधिकार किंवा फायदेशीर व्याजाचे हस्तांतरण असल्यास सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासन १४ दिवसांच्या (दोन्ही दिवसांचा समावेश) कालावधीत अधोस्वाक्षरीकारांना त्यांच्या कार्यालयात म्हणजेच मे. दिव्या शाह अँड कंपनी, १२, सुखमणी बिल्डिंग, एस. व्ही. आणि व्ही. पी. रोडचे जंक्शन, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५८ येथे सहाय्यक कागदपत्रांसह लेखी स्वरूपात कळवावे. कसर केल्यास अशा व्यक्तींचे. कॉर्पोरेट संस्था, संस्था यांचे दावे माफ केले गेले आणि/किंवा सोडले गेले आहेत असे मानले जाईल.

मिळकतीचे ते जमिनीचे सर्व भाग आणि विभाग सीमाबध्द आहेत:

पश्चिमेकडे किंवा दिशेने: **सीटीएस क्र. ४८४, ४९६,** उत्तरेकडे किंवा दिशेने: सीटीएस क्र. ४८५डी आणि

दक्षिणेकडे किंवा दिशेने: सीटीएस क्र. ५७१

वकील उच्च न्यायालय

जाहीर सूचना

देण्यात येत आहे की श्री इंदरलाल रामकृष्णन क्र. १६०१/१६०२, वॅलेंशिया टॉवर्स सुंदरवन कॉम्प्लेक्स, तनिष्क लेन, अंधेरी (प), मंबई ४०० ०५३. हे खालील परिशिष्ट परिसराचा ताबा सोपविण्यास तयार आहेत. २०१९, नोंदणीकरण पावती (पावती) क्र. ८७, दिनांक २७ मे २०१९ अंतर्गत सब-रजिस्ट्रार ऑफ एश्योरेंसेस, कुर्ला

संपादित केले आहे. सर्व व्यक्ती. बँक. आर्थिक संस्थान एनबीएफमी किंवा उत्तर कोणतेही संस्थान किंवा दावाधारक ज्यांचे सदर फ्लॅट परिसर किंवा त्यातील कोणत्याही भाग संदर्भात किंवा त्याविरुद्ध कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, मागणी, आक्षेप किंवा कोणत्याही स्वरूपाचा दावा असेल त्यांना यादारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी समस्त समर्थनीय कागदोपत्री पुराव्यांसह (आणि त्याव्यतिरिक्त नाही) आपल्या दावा/आक्षेप यांची माहिती खालील स्वाक्षरीदारांना सदरहू सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात द्यावी अन्यथा असे दावो/मागणी, जर असतील, तर ते सोडून दिले, माफ केले, रिलीज केले, त्याग केले समर्पित केले असल्याचे मानले जातील आणि आमचे अशीलांवर बंधनकारक नसतील आणि सदर फ्लॅट परिसराच्या खरेदी आणि विक्रीचा व्यवहार संबंधित पक्षांद्वारे पूर्ण करण्यात येईल.

फ्लॅट परिसराचे परिशिष्ट आणि नोंदणीकरण धारक

सदर मालमत्तेचे वर्णन

(पीटी), १४८० (पीटी) आणि १४८३ (पीटी) असलेली सर्व जमीन, जमीन किंवा भूखंड अंदाजे दिनांक : ३० ऑगस्ट २०२३ सही/ जतिन लालवाणी

(एल.बीएस.रोड, आर मॉलच्या पृढे, मृलुंड पश्चिम, मुंबई-४०००८०. francis@fjlegalassociates.con

माझ्या क्लायंट ने दिलेली सार्वजनिक सचना श्री तेजस नामदेव हराले हे इंद्रप्रसाद सोसायटीचा रूम क १६ इंद्रप्रसाद सोसायटी टीचर कॉलनी चा बाजला वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे वांद्रे पूर्व मुंबई 400051. हा

त्या फ्लॅटचे सध्याचे मालक राजेश विकास कलकर्णी आहेत. यांच्या शिवाय कायदेशीर वारसांसह कोणतीही व्यक्ती, मटनिकेतर कोणतादी टाता दक्काने शीर्षक, स्वारस्ये किंवा आक्षेप असल्यास. 1 4 दिवसांच्या कालावधीत सहाय्यक अधोस्वाक्षरीत कळवावे. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून, असे न केल्यास कोणाचाही असा दावा विचारात घेतला जाणार नाही.

दिनांक - 29-08-2023

कोणतीही व्यक्ती, संस्था ज्याचा मिळकतीवर विशेषत परिशिष्ट

जमीन संबंधित सर्वे क्र. **६६** धारक भाग संबंधित सीटीएस क्र. ४९५/बी क्षेत्र मोजमापित ५१३१.६० चौ.मीटर्स, गाव पोयसर, तालुका बोरीवली, मुंबई, एमसीजीएम कार्यालयासमोर, ९० फू. रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व आणि खालीलप्रमाणे पर्वोकडे किंवा दिशेला: सीटीएस क्र. ४९५ए.

सही/- मे. दिव्या शाह आणि कंपनी

संपर्कः ९८१९०००७५२ दिनांक: ३०/०८/२०२३

याद्वारे सर्वसाधारण जनतेस जाहीरपणे सूचन मुखी (विक्रेते) वर्तमान राहण्याचा पत्ता : फ्लॅट सम्पूर्ण आणि विशेष विवरणित फ्लॅट परिसर (फ्लॅट परिसर) जे स्पष्ट आणि विक्रीयोग्य नामाधिकार सह आणि सर्व प्रकारे भार मक्त स्वरूपात आहे, अशे त्यांच्या मालकीचे दोन रहिवाशी फ्लॅट्स आणि एकत्रितपणे असे पाच पूर्ण भरणा केलेले शेअर्स ची आमच्या अशीलांना विक्री, हस्तांतर आणि कन्वे करण्यास आणि पूर्ण आश्वासन सह रिकाम्या स्वरूपात प्रत्यक्षे आणि शांतपणे सदर मटर विकेते यांनी असे सांगितले आहे की त्यांनी टस्तावोज क केआरणल×-६×०५-एमएसडी यांचे समक्ष नोंदणीकृत, डीड ऑफ रिलीझ दिनांक २७ मे २०१९ अंतर्गत आणि त्यामाध्यमाने सदर फ्लॅट परिसराचे नामाधिकार

बहन्मंबई महानगरपालिकेच्या टी वार्ड यांचे क्षेत्राधिकार अंतर्गत आणि सी.टी.एस. क्र. ९७४, रिवेन्यू विलेज, मुलुंड (प), तालुका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हा येथील लव-कुश सीएचएस लि. मधील मोजमापित १८४० चौ. फू. किंवा जवळपासचा पहिल्या मजल्यावरील एकत्रितपणे दोन रहिवाशी फ्लॅट क्र. ११ आणि फ्लॅट क्र. १२ आणि ५१४, एम. जी. रोड, मुलुंड (प), मुंबई ४०० ०८० येथील सोसायटी इमारत आणि नोंदणीकृत कार्यालय बीओएम/एचएसजी/१६९२, वर्ष १९६९ धारक सदर लव-कुश को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांचे द्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. २१ दिनांक ०५ ऑगस्ट १९७३ अंतर्गत विशिष्ट क्रमांक १११ ते ११५ (दोन्हीं क्रमांक सामिल) धारक प्रत्येकी रुपये ५०/ (रुपये पन्नास फक्त) चे असे एकूण रुपये २५०/- (रुपये दोनशे पन्नास फक्त) चे ०५ (पाच) पूर्ण भरणा केलेले शेअर्स सह एकत्रितपणे सदर फ्लॅट परिसराचा सम्पर्ण भाग. मुंबई येथे दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी

पी. ए. फ्रांसिस एडव्होकेट हायकोर्ट एफ.जे. लीगल एसोसिएटस कार्यालय क्र. ३१०, ३रा मजला, रूणवाल हाइट्स कमर्शिअल प्रीमायसेस, निर्मल लाइफस्टाइल समोर, एलबीएस मार्ग, मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८० सेल क्र. ९८६९४०२६७७/

स्वाक्षरी/

९९३०५७६७८३

पनवेल शाखा, नवी मुंबई झोन, बालाजी कॉम्प्लेक्स, पनवेल. महाराष्ट्र – ४९०२०६. ई-मेल: bom27@mahabank.co.in ई-मेल: brmgr27@mahabank.co.in

दू. ०२२-२७४५२३०६ **एच. ओ.:** 'लोकमंगल', १५०१, शिवाजी नगर, पुणे - ४११००५

(परिशिष्ट IV) कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) (नियम ८(१))

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **बँक ऑफ महाराष्ट्र,** चे **प्राधिकृत अधिकारी** म्हणुन सिक्युरिटायझेश अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदुर सुचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसार रु. १.२५.६७.६७८/- (रुपये एक कोटी पंचवीस लाख सदस्रुट हजार सहाशे अठ्याहत्तर मात्र) अधिक २३.०३.२०२३ पासून त्यावरील व्याज अशी सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासार्ठ कर्जदार/हमीदार **मे. के. सिवा रेड्डी, (हमीदार) श्रीम. कुर्ली सुजाथाअम्मा** यांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांक <mark>२३.०३.२०२३</mark> रोजीची मागणी सूचना जारी केली होती.

सदर कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेल सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या . नेयम ८ सहवाचता सदर ॲक्टचा कलम १३ चा उप-कलम(४) तरतुदी अंतर्गत त्यांना/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा २८ **ऑगस्ट, २०२३** रोजी **कब्ज** घेतला आहे विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे सावधान करण्यात येते की. सदर

मिळकतीसह व्यवहार करु नये आणि सदर मिळकतीसह वरील रकमेसाठी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ महाराष्ट्र, पनवेल शाखेच्या प्रभाराच्या अधीन राहील.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळ मर्यादेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दींकडे वेधण्यात येत आहे.

मिळकतीचे विवरण

प्लॅट क्र. ०२, श्री शिल्प सीएचएसएल., एमसीसीएच सोसायटी, प्लॉट क्र. ६८, गांधी हॉस्पिटल जवळ, पनवेल, जि. रायगड, महाराष्ट्र - ४१०२०६ चे समन्यायी गहाण.

दिनांक : २८/०८/२०२३ प्राधिकृत अधिकार्र ठिकाण : पनवेल बँक ऑफ महाराष्ट

सही/

डॉल्फिन ऑफशोर इंटरप्राइजेज (इंडिया) लिमिटेड नोंदणीकृत क्र. ३०१, एलबीएस मार्गाचे झिलियन जंक्शन, सीएसटी रोड, कुर्ला (प)

कुर्ला, मुंबई, महाराष्ट्र - ४००७० भारत, सीआयएन : एलं१११०१ एमच१९७९पीएलसी०२१३०२

ईमेल आयडी: info@dolphinoffshore.com वेबसाइट: www.dolphinoffshore.com ४४व्या वार्षिक सर्वसाधारणसाठी भागधारकांना सूचना

या सूचनांद्वारे डॉल्फिन ऑफशोर इंटरप्रायझेस (इंडिया) लिमिटेड (''कंपनी'') ची ४४ ''वार्षिक सत्र सभा (एजीएम) शनिवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी आपली १९०० आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदींच्या अनुषंगाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (''व्हीसी'') ऑडिओ व्हिज्युअल साधन (''ओएव्हीएम'') आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्डने वेळोवेळी लागू केले आहे परिपत्रक वाचन

तयार केलेले नियम एजीएमच्या सूचनेमध्ये बोलण्याची परवानगी दिली जाते. उपरो परिपत्रकांनुसार २०२२-२३, या वार्षिक वार्षिक वार्षिक अहवालांची माहिती त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पाठवली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत सदस्यांनी लक्षात ठेवा की २०२२–२३ आर्थिक वर्षांसाठी एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना कंपनीच्या www.dolphinoffshore.com, एक्सचेंजची वेबसाइट अर्थात बी एस इ लिमिटेड आणि नॅशनल एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर देखील उपलब्ध असेल. अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com पण. सदस्य केवळ व्हीसी /ओ ए व्ही एम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात. एजीएम सामील २०१३ च्या कलम १०३ नुसार कोरम मोझने स्पष्टीकरण व्हीसी /ओ ए व्हीएम द्वारे मीटिंगला उपस्थित राहन संपर्ण सदस्यांची गणना केली जाईल.

एजीएमने सांगितल्यानुसार सर्व सूटिंग त्यांच्या मताच्या कंपनीच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा (''रिमोट ई-व्हो'') प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम (''ई-व्होटिंग'' ु दरम्यान ई–मतदान प्रणालीद्वारे लोकशाही सुविधा प्रदान करत आहे. रिमोट ई–व्होटिंग आणि ई-व्होटिंगची सविस्तर प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल.

आदेश, नामनिर्देशन मुखत्यारपत्र, बँक कॉल जसे की, नावाशी संबंधित बदल जर त्यांना विनती केली जाते. बँक आणि बँक बँक खाते क्रमांक, एमआयसीआर कोड, आयएफएससी कोड, इ. खालील प्रकारे: ए. डीमॅट मोडमध्ये त्यांचे शेअर्स सामान्य सदस्य संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी संपर्क करून

सदस्य त्यांचे नाव, पत्ता पत्ता, ई-मेल पत्ता, दुरध्वनी/मोबाईल क्रमांक, स्थायी खाते (पॅन)

त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत करू शकतात. बी. फिजिकल फॉर्म शेअर्स साधारण सदस्य कंपनीला info@dolphinoffshore.com वर किंवा आर टी ए कडे विनंती पाठवू शकता म्हणजे फॉर्म आय एस आर -१ मध्ये mumbai@linkintime.co.in आणि दिनदिनांक १६ मार्च २०२३ च्या सेबी परिपत्रक सेबी//एचओ एमआयआरएसडी / एमआयआरएसडी -पीओडी -१ /पी /सी आयआर /२०२३ /३७

इतर फॉर्ममध्ये लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. ही सूचना कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी सुरू केली आहे आणि एमसीए परिषद/सेबीच्या परिपत्रकांचे पालन करत आहे.

मंडळाच्या आदेशानसा डॉल्फिन ऑफशोर इंटरप्रायजेस (इंडिया) लिमिटेड सही /-

क्रेन भरतभाई खमर

तारीख: ३०.०८.२०२३ कंपनी सचिव आणि अधिकारी अधिकारी ठिकाण: मुंबई

> अशोक अल्को-केम लिमिटेड सीआयएन : एल२४११०एमएच१९९२पीएलसी०६९६१५ नों. कार्यालय: १२/१३, जीवन उद्योग बिल्डिंग, २७८, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१, दू: ०२२-६६२२१७००

ईमेल : <u>secretarial(a)ashokalcochem.com</u>

वेबसाईट : www.ashokalcochem.com ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटींगची माहिती, रेकॉर्ड डेट आणि बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यांत येते की -

(दोन्ही दिवस धरून) बंद राहतील

अशोक अल्को-केम लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी दु. १२.०० वा. (भाप्रवे) कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतदी सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५ आणि निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या २८ दिसेंबर २०२२ दिनांकीत जनरल सर्क्यलर क. १०/२०२२ आणि सेबी ने जारी केलेले ५ जानेवारी, २०२३ दिनांकीत सर्क्यूलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ (एकत्रित उलेख 'मर्क्यलर्म') च्या अनुपालनांत × ऑगस्ट २०२३ च्या एजीएमच्या सचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स

(व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदर एमसीए व सेबी सर्क्यलर्सच्या अनुपालनांत दिपॉझिटरी पार्टीसिपंटस /कंपनीचे रजिस्टार अँड टान्स्फर एजंट यांच्याकड़े ज्यांचे ईमेल ॲडेसेस नोंटवलेले असतील त्या सर्व सभासदांना ३१ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल यांच्य इलेक्टॉनिक प्रती २९ ऑगस्ट. २०२३ रोजी पाठवल्या जात आहेत. सदर एजीएमची सचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.ashokalcochem.com वर आणि सीडीएसएल ची वेबसाईट <u>www.evotingindia.com</u> व स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट

www.bseindia.com वर उपलब्ध आहे. ज्या सभासदांनी अजूनपर्यंत त्यांचे ईमेल ॲड्रेसेस/बँक तपशील नोंदवले/अद्ययावत केले

नसतील त्यांनी कृपया एजीएम सूचनेच्या टीपामध्ये दिलेली प्रक्रिया अनुसरावी. कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन नियम, २०१४ च्या नियम १०(१) ला अनुसरून एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि हस्तांतरण पुस्तके शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी, वेळोवेळी सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम ,२०१४ चा नियम २० आणि लिस्टींग रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनांत कंपनीला सभासदांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) ने पुरवलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीमला वापरून एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्याची सुविधा पुरवतांना आनंद होत आहे. रिमोट ई-व्होटींग/एजीएम येथे ई-व्होटींग साठीची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सचनेत दिलेली आहे रिमोट ई-व्होटींगचा कालावधी मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ९.०० वा. सुरु होईल आणि गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी सं. ५.०० वा. संपेल. त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉड्युल सीडीएसएल कडून निष्क्रीय केलं जाईल. सभासदांचे मतदान अधिकार शुक्रवार १५ सप्टेंबर, २०२३ (कट-ऑफ डेट) रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील

त्यांनी धारण केलेल्या सम्भागांच्या प्रमाणांत असतील सभासदांना ई-व्होटींग साठीची सविधा एजीएम मध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत एजीएमच्या सचनेत मांडलेल्या ठरावांवर त्यांचेमत दिले नसेल ते एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्यास पात्र असतील, ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिलेले असेल ते सुद्धा एजीएमला हजर राह्

शकतात परंत पन्हा त्यांची मते देण्यास ते हक्कदार नसतील. कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सचना पाठवण्याच्या तारखेनंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली असेल व १५ सप्टेंबर, २०२३ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असतील तर ते helpdesk.evoting@cdslindia.com येथे एक विनंती पाठवून त्यांचे

लॉगीन तपशील मिळवू शकतात. केवळ कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत/लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव असेल ती व्यक्तीच रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास तसेच एजीएम मध्ये मतदान

करण्यास हक्कदार असेल. जर तुम्हाला ई-व्होटींग बाबत कोणती चौकशी करायची किंवा समस्या असेल तर तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर एक ईमेल लिह् शकता. ११. कंपनीने रिमोट ई-व्होटींग प्रक्रिया व एजीएम मध्ये ई-व्होटींग प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक

पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री. जय दिलीपकुमार मेहता, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. फायनान्स ॲक्ट, २०२० नुसार, रु. ५,००० पेक्षा जास्त असलेले लाभांश उत्पन्न १ एप्रिल २०२० पासून भागधारकांच्या हाती पडताना करपात्र आहे आणि कंपनीने आयकर अधिनियम १९६१ मधील विहित दराने सभासदांना प्रदान केलेल्या लाभांशामधून उद्गम कर कापणे (टीडीएस) गरजेचे आहे. कर सवलतीचे फॉर्म्स लिंक इनटाईम ची वेबसाईट वरून डाऊनलोड करता येतील. त्यासाठीची युआरएल आहे – <u>https://www.linkintime.co.in/client-</u> downloads.html. उपरोक्त दस्तावेज (रितसर भरून स्वाक्षरी केलेले) rnt.helpdesk@ linkintime.co.in वर पाठवावेत. कृपया ध्यानांत ठेवावे की, रितसर स्वाक्षरी केलेले दस्तावेज कंपनीला योग्य टीडीएस ठरवून कापण्यासाठी/कर रोखण्यासाठी रेकॉर्ड डेट रोजीस किंवा त्यापूर्वी पाठवणे आवश्यक आहे. अपूर्ण आणि/किंवा सही न केलेले फॉर्म्स आणि घोषणापत्रे कंपनी विचारात घेणार नाही. शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ सं. ६.०० वा. ह्या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट

नंतर कर ठरवणे /वजावटी बाबत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही. भागधारक इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास त्या श्री. राकेश दळवी, सि. मॅनेजर, सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ येथे करू शकतात किंवा एक ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com येथे पाठवू शकतात किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करू शकतात.

> अशोक अल्को-केम लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या आदेशावरून सही/-

> > कपाल उपाध्याय

ई-मेल ठिकाण : मंबर्ड दिनांक : २९ ऑगस्ट, २०२३

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी